#### ROSELABS FINANCE LIMITED

#### October 13, 2023

To, BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Kala Ghoda, Fort, Mumbai 400 001

Scrip Code - 531324

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter and half year ended September 30, 2023

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement of the unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2023 as published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadeep

This intimation is also being uploaded on the Company's website at www.roselabsfinancelimited.in

You are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours truly, For Roselabs Finance Limited

Abhijeet Shinde Company Secretary Membership No. A33077

Encl: A/a

ReLi/\nce

11th Floor, North Side, R-Tech Park,

Asset Reconstruction PUBLIC NOTICE This notice is published to inform public in general that all the pieces and parcels of land admeasuring 5845.90 Square Meter bearing CTS No./Plot no. 532 (part) 521. 522, 523, 524, 525, 526, 532/1, 532/2, 533, 447C-1 at Marol, Andheri, Mumbai Suburban, Mumbai 400059 is owned by Morakhia Family in which Mr. Pankaj Morakhia, Mr. Prakash Morakhia and Mr. Shrenik Morakhia are joint owner of the land. \*M/s Morakhia Copper and Alloys Pvt. Ltd., had availed credit facilities from Dena Bank. The company defaulted in repayment to Dena Bank and said loan Accounts were classified as NPA. Subsequently, the said loan was assigned to Reliance Asset Reconstruction Company Limited (RARC) for recovery of outstanding dues. On 29.01.2018, Mr. Pankaj Morakhia, Mr. Prakash Morakhia and Mr. Shrenik Morakhia, in capacity as Directors and Guarantors of the Company, had executed declaration cum undertaking to repay the dues of RARC from proceeds of the said land and building projects to the extent of their shareholding in the land. Also, Mr. Prakash Morakhia, created 1st Pari Passu Charge of his share for repayment of outstanding dues. Mr. Pankaj Morakhia, Mr. Prakash Morakhia and Mr. Shrenik Morakhia are still indebted for the outstanding dues of the RARC for which RARC has initiated legal proceedings before different forums.

Western Express Highway, Goregaon (East) Mumbai- 400063

Public at large are cautioned to not to deal with the said Mr. Pankaj Morakhia, Mr. Prakash Morakhia and Mr. Shrenik Morakhia in respect of the aforesaid land or any construction made on the aforesaid land as Reliance Asset Reconstruction Company Limited (RARC) has initiated Personal Insolvency proceedings against all the above-mentioned suspended Directors and Guarantors of the company for the properties solely and jointly owned by them including above mentioned land and the same is pending before Hon'ble NCLT, Gujarat.

\*Note: The said notice is published only against ex/suspended directors and guarantors of M/s Morakhia Copper and Alloys Pvt. Ltd more particularly name mentioned above and not against M/s Morakhia Copper and Alloys Pvt. Ltd and its existing Promotor and Directors.

## **KORES (INDIA) LTD**

CIN: U21198MH1936PLC002494 Registered Office: 301/302, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai - 400 016 Phone: 02224476800 FAX: 022 24476999 Email: secretarial@kores-india.com Website: http://kores.in

#### NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ('IEPF') Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Dividend declared for the financial year 2015-2016, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on or after October 4, 2023. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the

In compliance with the Rules, Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website: https://kores.in.

In this connection, please note the following:

1) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.

2) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF. In the event valid claim is not received on or before January 12, 2024, the Company

will proceed to transfer the liable dividend and Equity shares in favor of IEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online after obtaining Entitlement letter from the Company. For any queries on the above matter, shareholders are requested to contact the

Company's Registrar and Share Transfer Agents, Mr. Santosh Gamare, Universal Capital Securities Private Limited, Unit: Kores (India) Limited, C 101, 247 Park, LBS Road, Vikhroli West, Mumbai-400083, Tel Nos.: (022) 49186178-79, Fax No.: (022) 28207207, Email id: gamare@unisec.in; Website: www.unisec.in.

Date: October 12, 2023 Place: Mumbai

By order of the Board For Kores (India) Limited

CS Sanjay Rane Company Secretary & Head - Legal Membership No.: 12084

# Regd. off.: 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate,

Link Road, Andheri (W), Mumbai-400053. Tel.: 022-67425111 / 64646430; E-mail ID: info@toyamindustries.com; Website: www.toyamindustries.com

#### **EXTRA-ORDINARY GENERAL MEETING** Notice is hereby given that the Extra-Ordinary General meeting of the Toyam Sports Limited will

be held on Monday, 06th November, 2023 at 04.00 P.M. at the registered office of the company at 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053 to transact the Business, as set out in the Notice of EOGM. The Notice along with the Proxy Form and Attendance Slip has been sent through email id on

12th October, 2023 and the same is also available on the website of the Company at www.toyamsportsltd.com and the Notice of the EOGM is also available on the website of National Securities Depositary Limited (NSDL) at https://evoting.nsdl.com In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Members are provided with the facility to cast

their votes on all resolutions set forth in the Notice of the EOGM using electronic voting system provided by National Securities Depositary Limited (NSDL) and ballot voting at EOGM. The e-voting period commences on Wednesday, 01st November, 2023 (9.00 A.M) and ends on

Sunday, 05th November, 2023 (5.00 P.M) the EVEN number of E-voting for EOGM is 126943. During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-

up equity share capital of the Company as on 30th October, 2023 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of EOGM using e-voting or ballot voting at the EOGM A person who has acquired shares and become a member of the Company after email of notice

of EOGM and holding shares as of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of EOGM using e-voting or ballot voting at the EOGM. Such person may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if the person is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used

For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> under help section or write an e-mail to evoting@nsdl.co.in or contact on toll free number provided by NSDL 1800222080 or contact Mr. Nitin Ambure, Vice President, National Securities Depository Limited Trade World -A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013. In case of grievances/difficulties, Members may also contact M/s. MAS Services Limited the Registrar and Share Transfer Agents of the Company

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitle to attend and vote at the meeting are deposited at the Registered office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

Date: 12/10/2023 Place : Mumbai

**L&T Finance Limited** 

Branch office: Dombivli

**Registered Office:** 15<sup>th</sup> Floor, PS Srijan Tech Park

Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City

Kolkata 700 091, District 24-Parganas North.

**CIN No.:** U65910WB1993FLC060810

(Formerly known as Toyam Industries Limited)

Mohamed Ali Budhwani **Managing Director** 

For Toyam Sports Limited

### NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for Equity 50 Shares face value Rs.10/- Dist. Nos. 14115837-14115886 of ABBOTT INDIA LTD. Standing in the name of Sushma More has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office ABBOTT INDIA LTD, 3-4 CORPORATE PARK, SION-TROMBAY ROAD, MUMBAI -400071 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate.

Name of Shareholder Date: 13.10.2023 Sushma Vijay

### THE TATA POWER COMPANY LIMITED

Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001, Maharashtra NOTICE is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s)/ purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

	Number	Numbers	Shares
Jaloo Jehangir Vacha Noshir Jehangir Vacha Jergish Sam Taraporewala Sam Sorabji Taraporewala	16764	36000251 to 36004250	4000

Name of Shareholders Jaloo Jehangir Vacha Noshir Jehangir Vacha Nergish Sam Taraporewala Date: 13.10.2023 Sam Sorabji Taraporewala

## केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

Goregaon West Branch, Shop No. 4 and 5, Vinay Kumkum Shopping Plaza, Opp. Lalit Restaurant, Goregaon (West) Mumbai. Ph. No. 022-28720220 Fax No. 022-28738818 Email: cb0227@canarabank.com

## GOLD AUCTION SALE NOTICE

The under mentioned persons are hereby informed that they have failed to pay off the Liability in the Loan Accounts. Notice Sent to them By Registered Post have been returned undelivered, to the Bank. They are therefore requested to pay off the Liability and other charges and Redeem the pledged securities on or before 26.10.2023 falling which the said securities will be sold by the Bank in Public Auction at the cost of Borrower at the Bank's Premises at 3.00 p.m. on 27.10.2023 or any convenient date thereafter without further Notice, at the absolute discretion of the Bank.

Date Of Loan	Loan Account No	Outstanding Name And Address Amount of the Borrower	
27.06.2022	125002236500	Rs. 90,316.56	Sh. Paresh O. Bhosale 601, Bldg. No. CTS No. 133 PT 187, Mahada Lane, Opp. Tata Receiving, Borivali West - 400066.
	nt Outstanding sh other Loan/Cred		iabilities of the Party under Gold Loar

Date: 13.10.2023 Manager Place: Mumbai CANARA BANK

**ROSELABS FINANCE LIMITED** 

CIN: L70100MH1995PLC318333 Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001 Tel.: 91.22.67737373 Fax: +91.22.23024420

Website: www.roselabsfinancelimited.in E-mail: roselabsfinance@lodhagroup.com ( in Lakhs) UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTH ENDED

	30-SEPTEMBER-23								
	Sr Particulars		Quarter Ended  30-Sep-23 30-Sep-22 (Unaudited)		Six Month Ended 30-Sep-23 (Unaudited)	Year Ended 31-March-23 (Audited)			
	1	Total Income from Operations	-	-	-	15.08			
	2	Net Loss for the period before Tax (before Tax, Exceptionel and/or Extraordinary items#)	(5.33)	(39.00)	(9.63)	(54.13)			
	3	Net Loss for the period before Tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	(5.33)	(39.00)	(9.63)	206.28			
	4	Net Loss for the period after Tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	(5.33)	(39.00)	(9.63)	201.59			
	5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Loss for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(5.33)	(39.00)	(9.63)	201.59			
	6	Equity share capital (Face Value of 10 each)	1000.00	1000.00	1000.00	1000.00			
	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				(1,430.39)			
	8	"Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each) (Not annualised) "Basic and Diluted"	(0.05)	(0.39)	(0.10)	2.02			

NOTE

The above is an extract of the detailed format of Quarterl Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.roselabsfinancelimited.in.

For and on behalf of the Board For Roselabs Finance Limited

Date: 12-Oct-2023

Director (DIN: 07128992)

Sanjyot Rangnekar

# *L&T Finance*

## PUBLIC AUCTION FOR SALE OF MORTGAGED PROPERTY

The Authorised Officer of L&T Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 [54 OF 2002] and in exercise of powers conferred under the said Act is auctioning the following property on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS **CONDITION"** by way of **"PUBLIC AUCTION"** for recovery of its dues and further interest, charges and costs etc.

**Secured Property** Loan Possession Earnest Total Reserve Date of Date and Name of Taken Money Borrower and Address Account Outstanding Price Inspection Time of Number(s) Deposit 10% **Co-Borrower** dues as on Auction 11.10.2023 or more of RP (In ₹) Property Address - Flat No. 1007 Admeasuring 41.81 MUMHL1 10-11-2023 17-11-2023 29th 3,35,140/- 31,63,059.71/- 33,51,400/-Sg.mtrs Rera Carpet Area On The 10 Th Floor, B Wing, In 7002816 . Supriya September, at 11 am Kharat The Building Known As "Merathon Nexworld Aura" & 2023 Gavdevi Road, Betawade Village, Dombiyali East Thane MUMHL1 Maharashtra India 400612 8000762

## **Terms And Conditions Of Public Auction**

- 1. The E-auction Sale is being conducted online by the Authorised Officer through the website https://sarfaesi.E-auctiontiger.net under the provisions of SARFAESI Act with the aid and through public e-E-auction mode.
- 2. The public E-auction will be conducted on the date and time mentioned herein above, when the secured asset/s mentioned above will be sold on "AS IS WHERE IS" BASIS & "AS IS WHAT IT IS" CONDITION. 3. For participating in the public E-auction, intending purchasers/bidders will have to submit the details of payment of refundable Earnest Money Deposit
- of 10 % of the reserve price of the secured assets along with copies of the PANCARD, Board Resolutions in case of company and Address Proof on or
- 4. The EMD of all other bidders who did not succeed in the public E-auction will be refunded by LTF within 7 days of the closure of the public E-auction. The EMD will not carry any interest.
- 5. The successful purchaser/bidder shall deposit the 25 % (inclusive of EMD) of his/its offer by way of by way of D.D./P. O favoring "L&T Finance Limited" payable at Mumbai on or before 18:00 hours on 17/11/2023 i.e., day of e-auction or on the next working day i.e., 18/11/2023, which deposit will have to confirmed by L&T Finance Limited, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said successful bidder shall be forfeited. The balance amount i.e.,75% of purchase price payable shall be paid by the purchaser to L&T Finance Limited on or before the fifteenth day of confirmation of sale of immovable property or such extended period as per provisions of law.
- 6. For inspection of property or more information, the prospective bidders may contact the authorised officer i.e., Name Harila Gupta, Contact No. 8080302861, L&T Finance Ltd, - Office: 6th Floor, Brindavan Building, Plot No 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom, SantaCruz (East), Mumbai - 400 098" and Santosh Tiwari, contact No. 9920490126, L&T Finance Ltd, - Office: 6th Floor, Brindavan Building, Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom, SantaCruz (East), Mumbai - 400 098". At any stage of the E-auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the E-auction without assigning any reason thereof and without any prior notice.

7. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to

- get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law. 8. The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest
- (Enforcement) Rules, about the holding of above-mentioned public E-auction sale. 9. The Borrower (s) /Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) are hereby called up on to pay the entire loan outstanding dues as mentioned above before
- the said E-auction date failing which the L & T Finance Ltd shall sale the property as per the provisions laid down in the SARFAESI ACT, 2002.
- 10. The Borrower (s) /Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) /public at large are hereby restrained from transferring by way of sale, lease or otherwise with the secured assets referred to in the notice without prior written consent of L&T Finance Limited.

**Authorized Officer** For L&T FINANCE LIMITED

S. E. RAILWAY – TENDER Tender Notice No. : CKP-SOUTH-23-24-

34, dated 10.10.2023, e-Tender against Open Tender is invited by Divisional Railway Manager (Engg), Chakradharpur, S.E. Railway for & on behalf of the President of India for the following work. Manual offers are not allowed against this tender and any such manual offer received shall be ignored. Name of work: (I) Surfacing of high level platform at Chaibasa, Dangoaposi, Baraamda and Jaroli stations under Divisional Engineer(South)/Chakradharpur (II) Provision of minimum essential amenities & facilities for Divyangjan at Chaibasa, Barbil, Barajamda, Dangoaposi and Jaroli stations under Amrit Bharat Station Scheme (other than telecom lift & quick watering system) (Phase-III) under Divisional Engi-neer (South)/Chakradharpur. Tender value: ₹ 10,30,50,510.52. EMD: ₹ 6,65,300/-. Date of opening 31.10.2023. The tender can be viewed at Website http://www.ireps.gov.in The tenderer/bidders must have Class-III Digital Signature Certificate & must be registered under on IREPS Portal. Only registered tenderer/bidder can participate on e-tendering. (PR-695)

## **CLASSIFIEDS**

## **PERSONAL**

## THANKS GIVING

**HOLY** Spirit Thou who

makes me See Everything and Shows me the way to Reach My Ideals, you who gives me the Divine Gift to forgive and forget the Wrongs that is done unto me and who is in all instances of my life with me I in this short Dialogue want to thank you for everything and confirm once more that I do not want to be Separated from you, no matter how great the, material desire may be I want to Be with you and my loved ones in your perpetual glory forever Amen – ZDS

## "IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of

advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that eaders make necessary inquiries before sending any monies or entering into any greements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number

#### FORM WIN 6 BEFORE THE REGIONAL DIRECTOR.

WESTERN REGION, MUMBAI IN THE MATTER OF LEARNSIGNAL INDIA PRIVATE LIMITED (Company incorporated under Companies Act, 2013)

Petition No......of 2023 ..Petitioner Advertisement of petition

Notice is hereby given that a petition for

the winding up of Learnsignal India

Private Limited ("company") by the Regional Director, Western Region at Mumbai was submitted vide Form RD-1 on 17th day of September 2023 to the said Regional Director by the said company and that the said petition is directed to be heard before the Regional Director on the 27th day of October 2023. Any contributory or other person desirous of supporting or opposing the making of an order on the said petition should send to the petitioner or his representative notice of his intention signed by him or his representative with his name and address so as to reach the petitioner or his representative not later than five days before the date fixed for the hearing of the petition and appear at the hearing for the purpose in person or by his representative. A copy of the petition shall be furnished by the undersigned to any creditor or contributory on payment of the prescribed charges for the same. Any affidavit intended to be used in opposition to the petition should be filed in Regional Director and a copy served on the petitioner or his representative not less than five days before the date fixed for the hearing.

Representative for Petitioner Tushar Banka

> Whole-Time Director DIN: 09425830



For

JITENDRA PATIL

9029012015

Mobile No.:

Landline No.:

67440215

## Al Assets Holding Limited (Formerly known as Air India Assets Holding Limited)

CIN - U74999DL2018GOI328865

Statement of unaudited standalone financial results for the quarter and nine mothns ended December 31, 2022

Regd. Office: Indian Airlines Bldg,113, Gurudwara Rakabganj Road New Delhi, Delhi -110001 Phones:011-23422000; Email: company.secretary@aiahl.in, Website: www.aiahl.in

	(₹ in million except EPS)							
		For the quarter ended			For the Nine Months ended		For the financial year ended	
	Particulars	December 31, 2022	September 30, 2022	December 31, 2021	December 31, 2022	31, 2021	March 31, 2022	
		Unaudited					Audited	
1	Total Income from Operations	2,003.41	1,945.92	2,244.50			19,941.37	
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(2,029.76)	(2,264.70)	(3,619.46)	(6,812.04)	(3,520.66)	(10,574.67)	
3	Net Profit /(Loss) for the period before Tax (after Exceptional items)	(2,029.76)	(2,264.70)	(3,619.46)	(6,812.04)	(3,520.66)	(10,574.67)	
4	Net Profit /(Loss) for the period after Tax (after Exceptional items)	(2,029.76)	(2,264.70)	(3,619.46)	, , ,	,, ,	(10,574.67)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,029.76)	(2,264.70)	(3,619.46)	(6,812.04)	(3,546.66)	(10,574.67)	
6	Paid-up equity share capital (Face value of Rs.10 each)	6,23,654.50	6,23,654.50	4,74,960.50	6,23,654.50	4,74,960.50	6,23,654.50	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(6,93,127.79)	(6,91,098.03)	(1,769.49)	(6,93,127.79)	(1,769.49)	(6,86,315.75)	
8	Net Worth (6+7)	(69,473.29)	(67,443.53)	4,73,191.01	(69,473.29)	4,73,191.01	(62,661.25)	
	General Reserve *	70,000.00	-	-	70,000.00	-	-	
9	Paid up Debt Capital /Outstanding Debt	1,49,850.00	2,19,850.00	2,19,850.00	1,49,850.00	2,19,850.00	2,19,850.00	
10	Debt Equity Ratio (9/8)	(2.16)	(3.26)	0.46	(2.16)	0.46	(3.51)	
11	Earnings Per Share – not annualised (EPS)							
	Basic Earnings Per Equity Share (Rs.)	(0.03)	(0.04)	(0.08)	(0.11)	(0.07)	(0.60)	
	Diluted Earnings Per Equity Share (Rs.)	(0.03)	(0.04)	(0.94)	(0.11)	(0.92)	(0.60)	
12	Debenture Redemption Reserve (refer note no.5 below)	-		-	-	-	-	
13	Debt Service Coverage Ratio (DSCR)1	0.01	0.01	0.01	0.03	0.06	0.08	
14	Interest Service Coverage Ratio (ISCR) 2	0.47	0.44	0.37	0.42	0.79	0.65	
1 2	DSCR = Profit before finance costs and tax /(Interest expenses + Principal of long term loan repayment).  ISCR = Profit before finance costs and tax / Interest expenses.							

were redeemed on 16th Dec'2022 out of Grant received.

\* The Company received grant of Rs 7000 cr from the Government for redemption of Series-1 Bonds of Rs 7000 cr issued by the Company. The bonds

### Notes to unaudited standalone financial results

- 1 These Financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles of Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section133 of the Companies Act, 2013 (the "Act") read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
- 2 The financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015, as amended. 3 The Audit Committee has reviewed the financial results and the same have been subsequently approved by the Board of Directors at their
- respective meetings held on 10 Oct 2023. The financial results have been reviewed by the Independent Firm of Chartered Accountants as required under Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fifth Amendment) Regulations, 2021 and have issued the review report which has been suitably addressed. 4 The Company is formed by the Government of India (100% holding of GoI) as SPV to take-over certain identified Assets (including Four

subsidiaries of Al) & identified Loans of Air India Limited under the disinvestment plan of Air India Limited as decided by the GOI. Accordingly,

- income for the Rental for these identified assets for three months ending 30th September, 2022 consistent with the accounting of such income transfers in FY 2022-23 has been accounted for on provisional basis. These assets have been book transferred by Air India to AIAHL. Debenture Redemption Reserve not applicable to debt listed entities in terms of Rule18(7) of Companies(Share Capital and Debentures) Rules 2014 as amended, hence no DRR created by the Company. The NCD's are assured for repayment by the Govt. of India.
- 6 During the quarter NCDs of Rs 7000 crore were redeemed on maturity. le16th Dec 2022. Balance Confirmations/ Reconciliations - The balance with subsidiaries and erstwile Air India Limited is subject to reconcilation. The accounting
- entires were booked on the basis of debit notes/ credit notes received from them. 8 As on date of the results, the non-convertible debentures (NCDs) issued by the company are rated long term rating [ICRA]AAA(CE) (Stable) by
- ICRA and IND AAA (CE)/Stable by India Rartings and Research. 9 Previous period figures have been regrouped / reclassified, wherever necessary.
- 10 The company has not complied with CSR provision for the year ended 31st March, 2022
- 11 The Company has not sold any properties during the quarter April to December 2022. The company has sought details from Air India regarding the details of the properties that have been sold by them during the period April to December 2022. The details are awaited. The accounting impact, if any, shall be provided after receipt of details from Air India in the next quarter.

For the quarter

12 Additional disclosure as per clause 52(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015:

	ended		Nine Months ended		year ended	
Particulars	December 31, 2022	September 30, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021	March 31, 2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Current Ratio [Current Assets/Current Liabilities]	4.85	0.26	34.04	4.85	34.04	0.33
Long Term Debt to Working Capital "[(Non-Current Borrowings + Current Maturities of Non-Current Borrowings)/(Current Assets - Current Liabilities excluding Current Maturities of Non-Current Borrowings)]"	13.31	15.26	0.85	13.31	0.85	11.31
Current Liability Ratio [Current Liabilities /Total liabilities]	0.02	0.33	0.03	0.02	0.03	0.33
Total Debt to Total Assets [(Non - Current Borrowings + Current Borrowings)/ Total Assets]	0.97	1.38	0.26	0.97	0.26	1.34
Debtors Turnover [Average Trade Receivable for the period/Revenue from Operations (excluding other operating revenue for the period) * No of days in period ]	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Inventory Turnover [Average inventory/Fuel, Oil and Water cost for the period * No of days in period]	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Operating Margin (%) [Profit/(Loss) before Depreciation and amortisation expenses, Interest, Tax, less other Income/Revenue from Operations]	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
Net Profit Margin (%) [Profit/(Loss) after tax/Total Income]	-101.32%	-116.38%	-161.26%	-123.03%	-25.89%	-53.03%

By order of the Board

Express Advertising,

Mobile: 9820401077

Mobile: 9833226463

Mobile: 9820006816

Nikharge Advertising,

Phone: 28921255

Mobile: 9322210176

Mobile: 9322139909

Mobile: 8779657505

Phone: 022-28114235 Mobile: 9833933502

Phone: 022-28160100

Phone: 7756982329/ 7028565571

Mobile: 9324102060/ 9820152753

Mobile: 9769711727

Ashansi Advertising & Press

Phone: 2833 7799 / 2833 9977.

Falcon Multimedia Pvt. Ltd.,

Borivali (W).

Borivali (E)

Jeet Publicity

Borivali (W).

Borivali (W),

Sarvodaya

Ad Plus

Relations,

Borivali (W),

Mira Road (E)

Mira Road (E).

M.S. Advertising,

Bhayander (E),

Sugo Advertising,

Mayuresh Publicity.

Mobile: 9923935556

Plasma Advertising,

Ronak Advertising,

Phone: 71012345

Rahul Advertising

Phone: 022-27461970

Phone: 0250 - 2503913.

Vasai (W),

Virar (W).

S.K.Mishra

Chairman

DIN 07728790

For the

financial

For the

Place: New Delhi Date: 10 Oct 2023

Reckon

Bandra (W.),

Bandra (E)

9869998877

Kirti Agencies,

Vile Parle (W),

Vile Parle (W),

Phone: 26047542.

Phone: 26146229

Mobile: 9167778766

Hindustan Advertising

Khar (W),

Promserve

Venture

Andheri (E)

Anuja Media

Andheri (W),

Andheri (E),

Keyon Publicity

Phone: 28253077

Mobile: 9920992393

Lokhandwala Advertising,

Multimedia Informatics

Prime Publicity Services,

Phone: 26839686 / 26830304.

Phone: 26364274 / 26316960.

Andheri (E.)

Andheri (W).

Andheri (W),

8286013339

Andheri (E).

**Zoyz Creations** 

Mobile: 9820123000

Andheri (W).

Phone: 61226000

Mobile: 9152895703

Mobile: 9867445557

Space Age Advertising,

Phone: 26552207

Mobile: 9869666222/

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Neha Agency,

Goregaon (E),

Goregaon (E)

Phone: 2927 5033.

Mobile: 9819099563.

Mobile: 8652400931

Shark Enterprises,

Adresult Services,

Goregaon (W)

Goregaon (E),

Target Media,

Goregaon (E),

Phone: 26852294

Mobile: 9594969627

AD Support Advertising, Malad (W),

Mobile: 9869463650

Goregaon (É), Phone: 022-26863587

Phone: 28762157 / 28726291.

Samartha Advertiser Pvt. Ltd.,

Mobile: 8692959648/ 9702307711



Mobile: 9320111876 B. Y. Padhye Publicity Services, Dadar (W), Phone: 2422 9241/ *2422 0445*.

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) 9930949817 Hook Advertainment

Mobile : 8691800888

Central Advertising Agency, Mahim(W),Phone: 24468656 / 24465555 Charudatta Advertising, Mahim (W),

Dadar (E), Phone: 24124640 Pallavi Advtg. Dadar (W), Mobile: 9869109765

Phone: 24221461

Jay Publicity.

Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Phone: 24304897 Time Advertising, Matunga (W), Phone: 2446 6191

Stylus Arts.

Dadar (W)

Vijaya Agencies, Dadar (W), Phone: 2422 5672. Mobile: 9920640689 Media Junction,

Matunga (W),Phone: 022-66393184/ 022-66332340 Mobile: 9820295353/ 9821656198 Achievers Media Bandra (W.),

Mobile : 9664132358

Phone: 022-26288794 Mobile: 9833364551/ 9820199918 Phone : 22691584 P. V. Advertisers, NAC Jogeshwari (W) Bandra (W), Phone: 26768888

Bijal Visual Ads., Bombay Publicity Malad (W), Andheri (W) Phone: 28835457/ 28805487 Mobile: 9870703542 Mobile: 9322265715 Carl Advertising, Signature Andheri (W), Malad (W), Phone: 6696 3441 / 42. Phone: 022-28811012 Mobile: 9820489442 Gauri Press Communication

Synergy Advertising, Mobile: 9820069565/ 982006956 Phone: 28891428 / 22811012 Arihant Advertising, Kandivali (W)

Phone: 28626679 Mobile: 9004992568 New Boom Ads, Kandivali (W), Phone: 28640221 Mobile: 8779275373

Popular Publicity Kandivali (W), Mobile: 9820994485 Vikson Advertising Agency

Borivali (E)

Phone: 42872727

Kandivali (W), Phone: 28645005 Mobile: 9820433200 Super Age

Phone: 022-65119998 Mobile: 9820200044 S.Kumar Publicity, Vashi. Phone: 27898472 Mobile: 9820889848

Vashi.

Vashi.

Siba Ads & Communications,

Phone: 27892555/ 61372555

**Date:** 13.10.2023

Place: Dombivli

financialexp.epapr.in





#### नोटीस

मुलुंड भानोशी पाडा, श्री. संतोषी माता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, पत्ता :- लाल बहादुर शास्त्री मार्ग, मुलुंड (प), मुंबई ४०००८०. या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सद्निका क्र.१० घारण करणार श्री रामबदन रामकेर मौर्य यांचे तारीख १२/०८/२००० रोजी नेधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे भांडवलात / मालमत्तेत असलेले मया सभासदाचे शेअर्स क्रमांक ०४६ ते ०५० आणि भाग हेतसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे गरसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडून क्क मागण्या / हरकती मागविण्यांत येत आहेत. ही नोटीर कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे साँदर करावेत. जर वर तमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क गण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत भासदांचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग ाजकाय तस्यच्या नाडपलाताल / मालमस्तताल भाग व तसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार गर्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अश oेणत्याही हक्क, मागण्या/ हरकत आल्या तर त्याबाबत स्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यांत येईल नोंदी व संस्थाया उपावधानुसार काववाहा करण्यात यहतः नादा व जपविधीची एक प्रत मागणीवारास | हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचकडे सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.०० वाजेपर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

मुलुंड भानोशी पाडा, श्री. संतोषी माता सहकारी गहनिर्माण संस्था म यांच्या करीता आणि वतीने ठेकाण : मुलंड (प), मुंबई दिनांक : १३/१०/२०२३

#### LOST & FOUND

We undersigned Mr. Rehan Khan residen of Bhavandar Uttan, I undersigned Mi Smith Rawat resident of Borivali, undersigned Mr. Vishal Rebello residenc of Borivali have to request as under while travelling from Gorai Jetty to Borival Station on 7 october our license certificate number Smith :L/8168/1555, Rehan L/8175/1555 Vishal: L/8177/1555 fo offshore issused by national institute of watersport ministry of tourism govt o India fo life guard NISW certificate and license plate lost misplaced by us and the same is not found till date if anybody found

Please Contact : Rehan Khan : 9321858784 Smith Rawat: 9920783316 Vishal Rebello: 9028643788 Place : Mumbai Date: 13/10/2023

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the Original shar certificate no. 30 Distinctive no. from 146 -150 (both inclusive) of Miss Supriva Aiay Sing nember of New Venus CO-OP. HSC. SOC LTD having address at B/005 Behind Sangh Nagar, Mira Bhayander Road, Mira Road (E 401107 have been lost/ misplaced. Th member of society has applied for duplicate share certificate in lieu thereof. Any person who have claims on said shares should lodge such claims with the society at above mentioned address within 15 days from the date of this notice failing which the society will proceed to issue duplicate share certificate n respect of the said shares. Date: 13/10/2023

Place: Mira road

Miss Supriya Ajay Singh B/005 New Venus CO-OP HSC. SOC. LTD Mira road (E) 401107

### PUBLIC NOTICE

NOTICE hereby given that, Late Shant Govind Gohil was the owner of Flat No A/202, on the 2nd Floor, admeasuring 490 Sq.ft i.e. 40.98 Sq. Mtrs (Super Built up), Kishor Kunj Bldg No.1 CHS Ltd, Village Bolinj, Virar (West), Ta Vasai, Dist Palghar-401303, Late Shanta Govind Gohil died intestate on 03/03/2023 leaving behind her 1 Mr. Govind Devji Gohil (Husband), 2 Rajani Govind Gohil Alias Mrs. Ayesha Afzal Islam Shaikh (Daughter), 3) Mr Mahendra Govind Gohil (Son), being the only legal heirs according to the Hindu Succession Act. 1) Mr. Govino Devji Gohil, 2) Rajani Govind Gohil Alias Mrs. Ayesha Afzal Islam Shaikh have relinquished, waived off and released their right title interest and claim in the Said Flat in favour of Mr. Mahendra Govind Gohil by way of Release Deed. Any person having any objection to sale or claiming any right, title or interest ir said flat by way of sale, exchange, gift mortgage, charge, trust, possession Inheritance, lease, lien, attachment or may be made known in writing to me at C-103, Sai Siddhi Apartment, Behind Police Station, Pandit Wadi, Virar (Fast) Tal-Vasai, Dist-Palghar, Maharashtra Pi -401 305 within 15 days from the date of issue of this notice, failing which my client shall proceed further.

Place: VIRAR Date: 13/10/2023

SD/ Adv. Bhoomi B. More Advocate High Court Mumbai

## **PUBLIC NOTICE**

Mrs. Barkha Ramesh Chhabria, a Member of the Ivory Towers Co-operative Housing Society Ltd. having addres at Sector 3, Bhakti Park, Wadala (East), Mumbai - 400 037 and holding Flat No. B-1501 on the 15th Floor of the Girnar Heights building of the Society, died on Octobe

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of nis/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such nanner as is provided under the bye-laws of the society The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased membe n the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, i the office of the society between 10.00 A.M.to 6.00 P.M from the date of publication of the notice till the date o expiry of its period.

For and on behalf of the Ivory Towers Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि. श्री राजेंद्रकमार एल. अग्रवाल, हे फ्लॅट नं.ए/६०३, सहावा मजला, जैन प्लाझा "ए" को-ऑप. हौसिंग सो. लि., कॅबीन क्रॉस **रोड, भाईंदर पु., जि. ठाणे,** चे मालक असून त्यांच्याकडून सदर फ्लॅटसंबंधित सोसायटीन दिलेले मूळे शेअर सर्टीफिकेट हरवलेले आहे व सोसायटीला त्यांनी आपल्या नावांनी डुप्लीकेट शेअर सर्टीफिकेट देण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे . भापल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तस कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला डुप्लीकेट शेअर सर्टीफिकेट देण्यासाठी सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/-पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given at large that a original Share Certificate having Share Certificate No. 159 for five fully paid up shares of Rs.50/- bearing distinctive Nos. from 291 to 295 (both inclusive) in respect of Flat No.B/605 on 6th Floor in the building No.4 of SHREE GANESH VAIBHAV CO-OF HSG. SOC. LTD., situated at Ganesh Housing Complex, Bunder Pakhadi Village, Charkon Market Road, Kandivali (West), Mumbai 400067, is lost/misplaced by the present owner Mr. Manishkumar Pravinchandra Soni All persons who have any claim, right, title and/or interest or demands in or against the original Share Certificate by way of loss mortgage, charge, trust, lien, possession, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Aakruti Apartment Mathuradas Road, Kandivali (West) Mumbai 400 067 and also to the above mentioned society, within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

#### PUBLIC NOTICE

Date:13/10/2023

lotice is hereby given to public at large that Mr. Pratapsingh Subhkaran Kothari has applied for transfer of 50% undivided rights n the premises being Flat No.I/235 on 2nd Floor in the building known as Govardhan Nagar Building No.4 CO-OP. HSG. SOC. LTD. situated at Govardhan Nagar, Poisai Gymkhana Road, Kandivali (West), Mumbai 400067 along with ten fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.5 and bearing distinctive Nos. from 41 to 50 (both inclusive), after his wife Mrs. Shavardevi Pratapsingh Kothari

expired on 10/06/2023. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against he above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known n writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof otherwise if any claim comes forward nereafter will be considered as waived and/or abandoned. Sd/-

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date:13/10/2023

### जाहीर सूचना

गाड्या अशिलांच्या सचने अंतर्गत सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील (१) श्री. . विश करसनभाई वेकारिया व (२) श्रीमती सोनल भावेश वे**कारिया** यांनी फ्लॅट क्र.००३, तळमजला, इमारत क्र.ए-११. प्रबोध शांतीनगर कोहौसोलि.. इमारत क्र.ए-११/ए-२. सेक्टर-२. शांती नगर. मिरा रोड (पर्व). जिल्हा ाणे-४०११०७ ही जागा **श्रीमती रंजनबेन बलवंतरा**य गोहिल व श्री. सरज बलवंतराय गोहिल यांच्याकडन ठाणे iयुक्त उपनिबंधकासमक्ष नोंद क्र. टीएनएन७/१६१६३/ ०२३ नसार नोंद दिनांक २५.०८.२०२३ रोजीच्या विक्री त्रारनामाच्या आधारावर संयुक्तपणे खरेदी केले होते आणि तदर फ्लॅटबाबत भागप्रमाणपत्र क्र.१०२ (अनुक्रमांक ०६ ते (0) आहे. ज्याअर्थी श्री. बलवंतराय एम. गोहिल आणि श्रीमती रंजनबेन बलवंतराय गोहिल यांनी सदर फ्लॅट मे **गांतीस्टार बिल्डर्स** यांच्याकडन दिनांक १६.०४.१९९० जीचे विक्री करारनामानुसार सेंयुक्तपणे खरेदी केले होते **ी. बलवंतराय एम. गोहिल** यांचे ३०.११.२०१६ रोजी नेधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे ४ कायदेशीर वारसदार पर्थात <mark>श्रीमती रंजनबेन बलवंतराय गोहिल, श्री. सुरज</mark> लवंतराय गोहिल, श्रीमती प्रिती खिमजी मनानी विवाहापर्वीचे नाव प्रिती बलवंतराय गोहिल) आणि **शैलेश** लवंतराय गोहिल (मयत) हे आहेत आणि ज्याअथी ोम<mark>ती रंजनबेन बलवंतराय गोहिल</mark> यांनी सदर फ्लॅटबाबल यांचे संयक्त अधिकार, हक्क व हित हे प्रतिज्ञापत्र-नओसी मार्फत **श्री. सरज बलवंतराय गोहिल** यांच्या नावे क्त केले आणि आता माझ्या अशिलांना सदर फ्लॅट व . ।अर्सचे अधिकारावर अधिभार निष्पादनादारे बँक/वित्तीय स्थेकडे फ्लॅट/शेअर्स तारण ठेवण्याची इच्छा आहे. तर कोणा व्यक्तीस वर नमुद मयताचे कायदेशीर ारसदारांव्यतिरिक्त, सदर फ्लॅट जागा किंवा भागावर आणि परोक्त तारणाबाबत बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक दलाबदल, तारण, अधिभार, न्यास, ताबा, कायदेशीर हक. जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा निधकार, हक्क, हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन ारखेपासून **७ दिवसांच्या** आत लेखी स्वरुपात कळवावे.

ान्यथा अशा व्यक्तींचे दावा सर्व इच्छा व उद्देशाकरित याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

के.एम. पांडे (वकील) ठिकाण: मंबई दिनांक: १३.१०.२०२३

## **PUBLIC NOTICE**

Late Taher Khairulla and Mustafa Khairulla were Owners of Flat No. 602, 6th Floor, in M. Idris Co-Op. Hsg. Soc. Ltd. situated at Khandia Street, Two Tank, Mumbai - 400008 died without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to transfer of the said Flat and interest of the deceased member in the capital / property of the society in favor of 1) Arwah Mustafa Khairulla 2) Ibrahim Mustafa Khairulla 3) Husein Mustafa Khairulla within a period of 14 days from the publication to this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of the said Flat and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the said Flat and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of Flat and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the Bve-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants / objection with prior written appointment in the office of the society / with the Secretary of the society between 11.00 a.m. to 05.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 13-10-2023

For and on behalf of M. Idris Co-Op. Housing Society Ltd. Hon. Secretary

#### जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि दुकान नं.१-ए, तळमजला, जोशी निकेतन को-ऑप. हौसिंग सो. लि., प्रकाश मार्केट रोड, भाईंदर प. जि. ठाणे, पंडित श्रीपत **तिवारी व अवध नारायण सिंह,** ह्यांच्या नावांर्न होता, परंतु अवध नारायण सिंह, ता ०८/०५/२००२, रोजी मयत झालेले असून त्यांच्य वारसापैकी म्हणून श्रीमती निलम संजय सिंह ह्यांनी सोसायटींला सदर दुकान व शेअ सटींफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्य नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तर्र सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत आपल्याजवळीत पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक** सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प) ता. व. जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेर्ख कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारच हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल र

सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल. सही/-पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. १३/१०/२०२३

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to public at large that my client Mr. Sultan Hasan A Kanjiyani has represented to me that (1 Original Agreement dated 11/01/198/ executed by and between Messrs Vijay Sthapatya (Pvt.) Ltd., as the Party of the One Part and Mrs. Pushpabe Fulchandbhai Amodwala, as the party of he Other Part, duly registered a document under Serial No. P-94 of 198 dated 17/01/1984 in the Office of the Joir Sub-Registrar, IV. Bombay (Bandra) & (2 nregistered original Agreement for Sal ated 13/05/1994 executed by an etween Mrs. Pushpaben Fulchandbha modwala as the Transferor and my clier Mr. Sultan Hasan Ali Kanjiyani as the Transferee, both the agreements in respect of the premises bearing Flat No. 203, 2nd Floor in Building No. B-25 known as Saraswati Vaishali Co-operative Housing Society Ltd., situate on plot of the processing C.T.S. No. 502/4 6/Jillone of and bearing C.T.S. No. 502/4 of Village Oshiwara, Taluka: Andheri, Mumba Suburban District, having address a Vaishali Nagar, off. S.V. Road, Jogeshwar (West), Mumbai - 400102. Both the ocuments have been lost/misplaced /no traceable inspite of diligent searches and has further represented that the said agreements have not been deposited by im with any third party or Bank or an Financial Institution whether for creating security on the said flat or any part thereor or otherwise. Public are warned not to dea with the said documents and any person receiving and/or dealing with the said documents would do so at his/her/the wn risk and responsibility thereb

attracting legal liabilities.

Any persons having any claim, demand right, title, interest or benefit in respect o he said flat by way of sale, transfer assignment, tenancy, license, mortgage charge, exchange, inheritance, lis bendens or otherwise of howsoever and or in possession or custody of the above tated gift deed in whatsoever capacit are hereby requested to notify the same riting to me with supporting documentar vidence at the address mentioned hereinelow within 14 (fourteen) days of issue the control of the con of this notice, failing which, the claims objections/interest, if any, of any person/ shall be deemed to have been waived o

Dated this 13th day of October, 2023 Sd/-

Husain S. Khan, Advocate 601, The Vishva Prem CHS Ltd., Patel Estate Road, Jogeshwari (West), Mumbai - 400102.

### PUBLIC NOTICE

arge that flat and shares more particularly escribed in the schedule hereunder writter s being transferred in the name of my clients amely 1) Suvarna Shailesh Potnis, 2) Radhika Saurabh Karnik and 3) Mayu Subhash Deshmukh), being legal heirs o Late Mrs. Chitra Subhash Deshmukh, w/o Late Subhash Ramchandra Deshmukh Al or Any person/s having any claim against into, upon or any part thereof, as and by way of sale, exchange, agreement, contract mortgage (equitable or otherwise), gift, lien rust, lease, possession, inheritance easement, charge, pledge, guarantee, loans advances, injunction, or any other attachmer inder any decree order or award passed by any Court of Law Tribunal Forum of atutory Authority, Income Tax Authority or Arhitration or otherwise howsnever is/are ereby required to notify the same in writing alongwith with supporting documentary evidences to the undersigned address at 502 The Sky Vue. Bhailal Bhuvan, Lallubhai Shamaldas Road, Andheri (W), Mumbai 400058, within 15 (Fifteen) days from the publication of this Notice failing which the aims and/or objections, if any, shall be considered as waived and/or abandoned and my Client/s shall complete the society rocedure for transfer/transmission of shares without reference to such claims and/o

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO residential Flat bearing no. 302, admeasuring about 639 square feet built up area situated at 3rd Floor in building belonging to Kanchan Ganga Co-operative Housing Society Limited, standing on all that piece and parcel of land bearing Plot No. 30 and CTS no. 159, 159/1 to 5, of village Vile Parle East, Taluka Andheri, situate, lying and being at the Subhash Road, Vile Parle East Mumbai 400 057, along with One (1) car parking Space in the building numbered as P-9, together with **10** (ten) fully paid-up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 41 to 45 (both inclusive) and 126 to 130 (both inclusive) issued by the said Society under Share Certificate No. 9 dated 23/01/1985 and 23/09/2017

Dated this 13th Day of October, 2023 Place: Mumbai

> From Adv. Dhrumil D Pate Advocate, High Court

I. VINODHA SURESH D/o PENNADAM JEYAKARAN SURESH, R/o 602/03-C Wing Classique, Neelkanth Palms, Ghodbunde Road, Near Tulsidham, Thane West, Thane, Thane, Maharashtra - 400607 declare that name of mine, my fathe and my mother has been wrongly written as VINODHA, SURESHBHAI JAYKARAN and BAMA BEN in my Birth Certificate The actual name of mine, my fathe and my mother are VINODHA SURESH, SURESH PENNADAM JEYAKARAN and BAMA SURESH.

I, VINAYAK SURESH S/o PENNADAM EYAKARAN SURESH: R/o 602/03 - C Wing Classique, Neelkanth Palms, Ghodbande load, Opposite Tatvagyan Vidyapith Kapurbawadi Thane, Chitalsar Manpada Naharashtra – 400607; declare that name of mine, my father and my mother has een wrongly written as VINAYAK MADRASI SURESHBHAI JAYKARAN, and BAMABEN in my Birth Certificate. The ictual name of mine, my father and my mother are VINAYAK SURESH, SURESH PENNADAM JEYAKARAN and BAMA SURESH.

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Share Certificate No. 075, Distinctive Nos 371 to 375, of Siddheshdeep Co-op Housing Society, 'A' Wing, Flat No.85, 8<sup>th</sup> Floor, P.B. Marg, Mumbai – 400 008 in the name of SMT. LATA VITTHAL SHINDE, have has been reported lost / misplaced and FIR for Lost Share Certificate vide FIR NO.418/23 Dt.27/4/2023 at Satara City Police Station and an application has been made by her to the society for issue of duplicate share certificate.

The Society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. In no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

For & On Behalf of Siddheshdeep Co-op Housing Society,

Date: 12/10/2023 Place: Mumbai (Hon. Secretary)

#### अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (लिक्विडेशनमध्ये)

अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसाठी स्वारस्य व्यक्त करण्यासाठी आमंत्रण अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (लिक्विडेशनमध्ये)च्या मालकीच्या मालमत्तेची विक्री IBC २०१६ च्या कलम ३५(एफ)अंतर्गत लिकिडेशन प्रोसेस रेग्युलेशनच्या नियमन ३३ सह वाचलेल्या लिक्किडेशन इस्टेटचा भाग बनते.

अनु.क	संबंधित तपशील							
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव पॅन आणि सीन/एलएलपी क्र.	अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड U45400MH2011PTC212453						
٧	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	४०४, बाबा हाऊस, WEH मेट्रो स्टेशनजवळ, चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी(पूर्व), मुंबई - ४०० ०९३						
m	मालमत्ता विकायची आहे	लिक्किडेशन इस्टेटचा भाग बनवणाऱ्या विविध कर्जदारांसाठी व्यापार प्राप्ती आणि इतर प्रगती						
8	स्वारस्य अभिव्यक्ती प्राप्त करण्याची अंतिम तारीख	२७ ऑक्टोबर २०२३						
ч	स्वारस्य अभिव्यक्ती सबमिट करण्यासाठी प्रक्रिया ईमेल आयडी	alfaraliq@gmail.com ; team.aipl@in.gt.com						
ξ	बोली सादर करण्याची शेवटची तारीख	१६ नोव्हेंबर २०२३						
	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,							

च्छक अर्जदार निमंत्रणाच्या अटींनुसार त्यांचा EOI सबमिट करू शकतात. EOI च्या पात्रता आणि तपशीलवार अटी व शर्तींसाठी, alfaraliq@gmail.com वर ईमेल पाठवा.

. सर्वपरिशिष्टांसहEOIदस्तऐवजांचीसॉफ्टकॉपीatalfaralig@gmail.comवर२७.१०.२०२३रोर्ज संध्याकाळी ५:०० किंवा त्यापूर्वी मेल करणे आवश्यक आहे. EOI दस्तऐवजाची हार्ड कॉपी लिक्विडेटरच्या कार्यालयात सीलबंद साधा लिफाफा अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (लिक्विडेशन अंतर्गत) साठी स्वारस्याची अभिव्यक्ती म्हणून सुपरस्क्रिप्ट केलेले, ज्यामध्ये खाली नमूद केलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट/नोंदणीकृतपोस्टद्वारेकिंवाहातानेडिलिव्हरीकरूनEOIचासंपूर्णसंचआहे.

. EOI सबमिट करण्याचा पत्ता: ग्रँट थॉर्नटन ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड, १६ वा मजला, टॉवर III, वन इंटरनॅशनल सेंटर, एसबी मार्ग, प्रभादेवी (प.), मुंबई - ४०००१३,

नारीख: १३ ऑक्टोबर २०२३

सही/-संजय कमार मिश्र

अल्फारा इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे लिक्किडेटर करिता IPRegistration No. IPA-001/IP-P01047/2017-2018/11730 पत्ता: ४०४, बाबा हाऊस, WEH मेट्रो स्टेशनजवळ, चकाला, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मंबई - ४०० ०९३. संपर्क: +९१ ९८६७०९५८७३

## रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड

. सीआयएन : एल७०१००एमएच१९९५पीएलसी३१८३३३ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला. १७जी वर्धमान चेंबर. कावसजी पटेल रोड. हॉर्निमन सर्कल . फोर्ट, मुंबई-४००००१. **दुरध्वनी**:९१-२२-६७७३७३७३, **फॅक्स**:९१-२२-२३०<sup>२</sup>४४२०, वेबसाईट: www.roselabsfinancelimited.in

ई-मेलः roselabsfinance@lodhagroup.com ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अलखापाराक्षत ।वत्ताय ।नष्कषाचा अहवाल								
(रु.लाखात)								
	संपलेली	तिमाही	संपलेले	संपलेले				
			सहा महिने	वर्ष				
तपशील	३०.०९.२३	३०.०९.२२	३०.०९.२३	३१.०३.२३				
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-	१५.०८				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(कर, अपवादात्मक आणि/किंवा								
विशेष साधारण बाबपूर्व)	(५.३३)	(39.00)	(९.६३)	(५४.१३)				
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ								
नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/								
किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५.३३)	(३९.00)	(९.६३)	२०६.२८				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ								
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/								
किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५.३३)	(39.00)	(९.६३)	२०१.५९				
कालावधीकरिता एकूण सर्वंकष								
उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित								
नफा/(तोटा) (करानंतर) व इतर								
सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(५.३३)	(38.00)	(९.६३)	२०१.५९				
समभाग भांडवल								
(दर्शनी मुल्य रू.१०/- प्रति)	१०००.००	१०००.००	१०००.००	१०००.००				
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)								
मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद								
पत्रकात दिल्याप्रमाणे				(१४३०.३९)				
उत्पन्न प्रतिभाग								
(दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)								
(वार्षिकीकरण नाही)								
मूळ व सौमिकृत	(०.०५)	(9, 5, 0)	(०.१०)	२.०२				
टीप:								

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या वतीने व करित रोदालंब्स फायनान्य लिमिटेडकरि

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि. करित

ठिकाण: मुंबई दिनांक: १२ ऑक्टोबर, २०२३

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कलम १३(२) अन्वये सूचना

डीआयएन:०७१२८९९३

## ≝IndiaShelter इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि. मागणीय्वना

गारिकालियः ६ वा मजला, प्लॉट-१५, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुडगाव, हरियाणा-१२२००२. **गारवा कार्यालयः** श्री साई प्रतिक इमारत, ६८८, साऊथ कसवा, वालाजी मंदिराजवाए, चीपड, सोलापूर १-४१३००७. **गारवा कार्यालयः** पी.क्र.२१०, तिरंगा चौक, सिमेन्ट रोड, नंदनवन, युनियन बँक ऑफ इंडियाच्या वर, नागपूर-४४०००९.

वालील कर्जदार ज्यांनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (आयएसएफसीएल) कडून कर्ज घेतले आहे त्यांनी आयएसएफसीएल ला त्यांच्या कर्जाचे समतुल्य मासि में (ईएमआय) भरण्यात अयशस्वी झाले आहे आणि त्यांचे कर्ज खाते राष्ट्रीय गृहनिर्माण बैंकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केल आहे अशी सचना याद्वारे दिली जाते. कर्जदारांनी आयएसएफसीएल ला स्थावर मालमत्तेची सरक्षा प्रदान केली आहे. ज्याचे तपशील खाली वर्णन केले आहेत. कर्जाचा तपशी गणि तारखेनुसार कर्जदारांनी आयएसएफसीएल ला देय असलेली थकबाकी आणि देय रक्कम देखील येथे खाली दर्शविली आहे. कर्जदारांना तसेच सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात थेते की, आयएसएफसीएल चे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरीदार, प्रतिभृत धनकोने सिक्युरीटावझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ऑन्ट एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत खालील कर्जदारांवर कारवाई सुरू केली आहे आणि खाली नमूद केलेल्या या कायद्याच्या तपशिलाखाली सूचना जार्र hली. जर खालील कर्जदार त्यांच्या नावावर सुचित केलेल्या थकबाकीची परतफेड नोटीसच्या ६० (साठ) दिवसांत करू शकले नाहीत, तर अधोस्वाक्षरीदार सरफायसी कायद्याच

क्लम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत प्रतिभूत ऋणकोला प्रदान केलेल्या कोणत्याही एक किंवा अधिक अधिकारांचा वापर करतील, ज्यामध्ये ताब्यात घेण्याच्या अधिकारांचा

पापो जनवेला येथे काली वर्णान केलेल्या मालमनेशी त्यावहार न क्यार

कायदेशीर प्रतिनिधींचे नाव, कर्ज खाते क्र.	एनपीए दिनांक/ मागणी सूचना	रक्रम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)
स्वर्गीव शकुंतला सिद्धराम सुतार, सिद्धराम सुतार, योगिनाथ सुतार, भुमिका सुतार, केदार सुतार व महेश सुतार कर्ज खाते क्र. सीएलए१००००४४७८/एपी–०८२५७५०	०७.०६.२०२३ / ०५.१०.२०२३	मागणी सूचना रक्कम रु.३,२१,७९४/- (रुपये तीन लाख एकतीस हजार सातग्रे ची-चणणव फक्त) ०५.१०.२०२३ रोजी देय ०६.१०.२०२३ पासून च्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च	उत्तर बाजु जमीन क्षेत्रफळ २७.८८ ची.मी., ऑतम प्लॉट क्र.६४, उप-प्लॉट क्र.९५, टीपी-२, भवानी पेठ, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील जागेचे सर्व भाग व खंड आणि चतुसीमा: पूर्व: सदर प्लॉटची जमीन; पश्चिम: प्लॉट क्र.६४/९४ व गही; उत्तरः रस्ता; दक्षिण: कारंडे यांची जमीन.
सुरेखा टंडन व स्वर्गीय रमेश टंडन कर्ज खाते क्र. व्हीएच०३०००००१९/एपी−०३०४४२६	२७.०५.२०२१ / २२.०९.२०२३	मागणी सूचना रक्कम क.७,६१,०८९.१२ (हपये सात लाख एकसप्ट हजार एकोणनव्यद आणि पैसे बारा फक्क) ३०.०६.२०२१ रोजी देय ०१.०७.२०२१ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च	वॉर्ड क्र. २१, प्लॉट क्र. ९८९, पारडी, नागपूर, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ६०४.१८ ची.फु. असलेल्या मालमतेचे सर्व भाग व खंड आणि चतुसीमा. पुर्वः प्लॉट क्र. ९५६; पश्चिमः रस्ता; उत्तरः प्लॉट क्र. ९८८; दक्षिणः रस्ता.

परिशिष्ट १६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नम्ना सचना

श्रीमती सर्ला रामचंद उत्तमचंदानी ऊर्फ सरला रामचंद उत्तमचंदानी या वसंत व्हॅली राघव को **ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड**, पत्ता: राघव इमारत, वसंत कॉम्प्लेक्स, फिल्मसिटी रोड, गलाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.ए–४०३ च्या धारक असून यांचे ०४.०८.२००३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले सोसायटीदारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल मालमनेतील सदर शेअर्स /हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी /आक्षेप घेणारे यांच्याकड़-काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवले, मिळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्य उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकर्तीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल प्तोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात, सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.१०.०० द.४.०० दरम्यान उपलब्ध आहेत

च्या वतीने व करित वसंत व्हॅली राघव को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड

मा. सचिव

दिनांक: १३.१०.२०२३

#### जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस कळविण्यात येत आहे की, मूळ शेअर प्रमाणपत्र क्र.१५० दिनांक १५.५.१९७१ चे ०५ पर्ण भरणा केलेले समभाग रु.५०/- प्रत्येकी विशिष्ट क्र.१५६ ते १६० (दोन्ही समावेशी) श्रीमती ॲमी, सुधीर गांधी यांची पत्नी या नावाने उभे आहेत. भायखळा सर्व्हिस इंडस्टीज प्रिमाइसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड द्वारे जारी केले भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रीज प्रिमाइसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड च्या ए इमारती मधील चौथ्या मजल्यावर असलेल्या युनिट/गाला क्रमांक ४०१ च्या संदर्भात दिनांक ०१.१.१९७९ रोजी नोंदणी क्रमांक बीओएम/एचएसजी/२२५४/१९७९, भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रियल इस्टेट, दादोजी कोंडदेव क्रॉस रोड, भायखळा (पूर्व), मुंबई-४०००२७ आणि माझगाव विभागातील सी.एस.क्र.७११ या भूखंडावरील भूखंड हरवले आहेत किंवा चुकीचे आहेत किंवा फाटले आहेत किंवा वाचण्यायोग्य नाहीत. सोसायटीच्या सदस्याने दुय्यम भाग प्रमाणपत्र देण्याकरिता अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे दावेदार/ आक्षेप घेणाऱ्यांकडून दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या/ तिच्या दाव्या/आक्षेपाला समर्थन देण्याच्या दस्तऐवजांसह या सूचनेच्या प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रीज प्रिमाइसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या सचिवांना दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्याकरिता दावा आणि आक्षेप आमंत्रित करते. उपरोक्त १४ दिवसांच्या कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या उपविधीनुसार प्रदान केल्याप्रमाणे दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्यास सोसायटी मुक्त असेल. सोसायटीला प्राप्त झालेले दावे आणि हरकती, सोसायटीच्या उपनियमानुसार प्रदान केलेल्या पद्धतीने हाताळल्या जातील

भायखळा सर्व्हिस इंडस्ट्रीज प्रिमाइसेस को-ऑप. सो.लि. ठिकाण: मुंबई दादोजी कोंडदेव मार्ग, भायखळा (पू) दिनांक: १३.१०.२०२३ सही/- (सचिव)

#### **..... Angel**One **Angel One Limited**

CIN: L67120MH1996PLC101709 Regd. Office & Corporate Office: 6th Floor, Ackruti Star, Central Road. MIDC. Andheri (E) Mumbai-400 093 Tel: (022) 40003600 | Fax: (022) 40003609 Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

Extract of the Statement of the unaudited consolidated financial results for the quarter and Six months ended 30 September 2023

(Rs. in million Six months | Year Ender Particulars 31 30 30 30 2023 2022 2023 2023 udited Total revenue from operations 18.554 30,016 11,918 2.85 Profit before ta 4,072 7,039 Loss after tax from discontinued (0) 3,045 (0) 5,253 operations Profit for the period Total Comprehensive Income for the 8,899 2,135 5,241 3,043 2,133 8,884 period . Equity Share capital 834 20,781 Other Equity Other Equity
Earnings per equity share (FV Rs. 10 each
(not annualised for interim period)
Basic EPS from continuing operations
Diluted EPS from tontinuing operations
Basic EPS from discontinuing operations
Diluted EPS from discontinuing operations
Basic EPS from total operations
Diluted EPS from total operations
Diluted EPS from total operations
Diluted EPS from total operations 61.66 (0.00) (0.00) 62.70 105.12 (0.03) (0.03) 106.88 35.71 (0.00) (0.00) 36.31 35.71 25.08 61.66 105.09 Debt Equity Ratio 0.59 Times 0.36 Time: Debt Service Coverage Ratio 5.15 Time:

Extract of the Statement of the unaudited standalone financial results for the quarter and Six months ended 30 September 2023

	(Rs. in million)							
Sr.	Particulars	Quarter	Ended	Six months	Year Ended			
No.				ended				
		30	30	30	31			
		September	September	September	March			
		2023	2022	2023	2023			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total revenue from operations	10,432	7,413	18,458	29,841			
2	Profit before tax	4,080	2,836	7,022	11,811			
3	Profit for the period	3,053	2,121	5,243	8,818			
4	Total Comprehensive Income for the							
	period	3,052	2,119	5,232	8,804			
5	Equity Share capital				834			
6	Other Equity				20,312			
7	Earnings per equity share (FV Rs, 10 each)							
	(not annualised for interim period)							
	Basic EPS	36.41	25.46	62.58	105.90			
	Diluted EPS	35.81	24.91	61.55	104.13			

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financial results for the ander and six months ended on 30 September 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 and quater and six months ended on 30 September 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 2(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the naudited Financial Results for the quarter ended and Six months ended on 30 September 2023 is available or the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e.

w.bseindia.com and on the website of the Company i.e. www.angelone.in For Angel One Limited Date: 12 October, 2023 Naheed Pate Company Secretary and Compliance Officer

Regd. off.: 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053. Tel: 022-67425111 / 64646430: E-mail ID: info@toyamindustries.com; Website: www.toyamindustries.com

#### **EXTRA-ORDINARY GENERAL MEETING** Notice is hereby given that the Extra-Ordinary General meeting of the Toyam Sports Limited will

be held on Monday, 06" November, 2023 at 04.00 P.M. at the registered office of the company at 503, Shri Krishna, Opp. Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai-400053 to transact the Business, as set out in the Notice of EOGM. The Notice along with the Proxy Form and Attendance Slip has been sent through email id on

12° October, 2023 and the same is also available on the website of the Company a <a href="https://www.toyamsportsltd.com">www.toyamsportsltd.com</a> and the Notice of the EOGM is also available on the website of the EOGM is also available. National Securities Depositary Limited (NSDL) at https://evoting.nsdl.com In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the EOGM using electronic voting syste provided by National Securities Depositary Limited (NSDL) and ballot voting at EOGM. The e-voting period commences on Wednesday, 01st November, 2023 (9.00 A.M) and ends or

Sunday, 05th November, 2023 (5.00 P.M) the EVEN number of E-voting for EOGM is 126943. During this period, Members may cast their vote electronically. The e-voting modu shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-

up equity share capital of the Company as on 30° October, 2023 ("cut-off date"). Any persor who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolution set forth in the Notice of EOGM using e-voting or ballot voting at the EOGM.

A person who has acquired shares and become a member of the Company after email of notice of EOGM and holding shares as of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of EOGM using e-voting or ballot voting at the EOGM. Such person may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if the person is Iready registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used

For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail to <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a> or contact on toll free number provided by NSDL 1800222080 or contact Mr. Nitin Ambure, Vice President, National Securities Depository Limited Trade World— A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013. In case of es/difficulties, Members may also contact M/s. MAS Services Limited the Registra and Share Transfer Agents of the Company.

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitle to attend and vote at the meeting are deposited at the Registere office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

Date: 12/10/2023

For Toyam Sports Limited (Formerly known as Toyam Industries Limited)

Mohamed Ali Budhwani **Managing Director**